

Date: 14.11.2024

To, **BSE** Limited

The Compliance Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

**Scrip Code: 531592** 

Subject: Newspaper publication of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024.

Dear Sir/Madam,

With reference to the above captioned subject and pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of extract of the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2024, published in the following newspapers viz. Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on 14th November, 2024.

You are requested to take the aforesaid information on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For and behalf of the Board of Director of, Genpharmasec Limited

Digitally signed by SOHAN SOHAN CHATURVEDI CHATURVEDI Date: 2024.11.14 10:49:27 +05'30'

Mr. Sohan Chaturvedi Whole time director & CFO DIN- 09629728

Encl:- As Above









### Unihealth Achieves 5 Crore Net Profit with 23% Growth

Limited (NSE - UNIHEALTH), a with 200 commissioned beds across its tertiary care hospitals in Uganda and Middle East, announced its and Nigeria, and a service portfolio includes pharmaceutical FY25.

Mumbai: UniHealth Consultancy distribution, medical value travel and healthcare consultancy global healthcare service provider services in India and across multiple geographies in Africa Unaudited Financial Results for H1

## Key Financial Highlights

- Total Income of 25.26 Cr, YoY growth of 10.55%
- EBITDA of 9.41 Cr. YoY growth of 20.03%
- EBITDA Margin (%) of 37.25%, YoY growth of 294 Bps
- Net Profit of 5.23 Cr, YoY growth of 23.19%

of

• Net Profit Margin (%) of 20.69%, YoY growth of 213 Bps

of the total revenue. India contributed Rs. 3.95 crore, accounting for approximately 15.64%. Uganda contributed the largest share with Rs. 18.32 crore, representing about 72.53%. Nigeria contributed Rs. 2.11 crore (8.35%), followed by U.A.E with Rs. 0.42 crore (1.66%) and Tanzania with Rs. 0.46 crore (1.82%).Commenting on the performance, Akshay Parmar, Dr. Founder Managing 85 Director of UniHealth Consultancy said, " Our

H1 FY25 performance demonstrates the significant strides we've made in expanding our healthcare footprint and enhancing our service capabilities. The notable growth in income and profitability reflects commitment to our high-quality delivering healthcare solutions to our communities. The year-on-year gains in EBITDA and PAT margins underscore the strength

rebranding to UniHealth Hospitals Limited marks an important evolution in our focus toward hospitalbased care, further establishing our position in the healthcare sector. A key milestone this half has been securing a majority stake in UMC Global Health Limited, increasing our shareholding to 51% and bringing it under our full operational umbrella as a subsidiary. This strategic move not only enhances our capabilities but also aligns with our broader growth strategy.

# **Dhruv Consultancy Reports Impressive** 53% Surge In H1 FY25 Revenue

scalable approach. The

operational

our

and

our

efficiencies

Speaking on the financial performance, Mrs. Tanvi Dandawate Auti, Managing Director of Dhruv Limited Consultancy Services Said, "We are experiencing strong revenue momentum, fuelled by a robust order book. For H1 FY25, our revenue reflected an impressive 53% year-on-year growth. Although initial mobilization expenses for new projects have influenced profitability, we anticipate these impacts to stabilize over FY25 as we drive operational efficiencies that will enhance our bottom line. We are pleased to announce an interim dividend of 0.10 per equity share for FY24-25. Additionally, we have granted 4,66,600 Employee Stock Options at an exercise price of 72 per share, reflecting our dedication to fostering a culture of ownership and empowering our team to share in our success. We successfully completed a preferential allotment of 30,77,800 equity shares at 108 per share, raising 33.24 Cr. Our recent contract

wins underscore our expertise in critical infrastructure projects. These include a 5.7 Cr contract from the Gujarat State Road Development Corporation Limited for consultancy services. In a milestone achievement, we secured our first international contract in Mozambique, valued at \$500,000. This marks our entry into the global arena and is a key step in our strategy to expand our footprint, starting with opportunities in Africa. As of September 2024, our order book stands at 666.90 Cr, with 301.30 Cr worth of unexecuted order book.

> Keu Financial Highlights (Standalone): Q2 FY25

Total Revenue of 32.92 Cr, YoY growth 42.88% EBITDA of 3.95 Cr EBITDA Margin of 12.00% Net Profit of 1.89 Cr Net Profit Margin of 5.73% Diluted EPS of 1.17

## **GSB FINANCE LTD.**

CIN:L99999MH2001PLC134193 REGD.OFFICE 815 STOCK EXCHANGE TOWER DALAL STREET MUMBAI -400 001 TEL:NO.2265 7084 / 7185 FAX NO.22651814

Extract of Audited Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2024

	(Rs. in						
Sr.	Particulars		Quarter ende	ed	Six Mon	th ended	Year ended 31.03.2024
No.	r al litulais	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	
1	Total Income from Operations	74.36	32.43	198.07	106.79	234.29	368.23
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	55.00	23.36	168.16	78.36	180.31	160.16
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	55.00	23.36	168.16	78.36	180.31	160.16
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	51.80	17.29	150.46	69.09	159.45	106.95
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	51.80	17.29	150.46	69.09	159.45	106.95
6	Equity Share Capital	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet of the previous year						608.95
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	- Basic EPS	0.86	0.29	2.51	1.15	2.66	
	- Diluted EPS	0.86	0.29	2.51	1.15	2.66	1.78

"The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended on 30 Septemb 2024 filed with Stock Exchanges under Regulation 22 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of the Company: www.gsbgroup.co.in and of the website of the BSE Ltd.: www.bseindia.com.

"The above audited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors their meeting held on 13 November 2024." By order of the Board of Directors

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2024.

For GSB Finance Ltd Ramakant S.Bivani Managing Director

DIN: 00523178

Place : Mumbai Date: 13-11-2024

PREMCO GLOBAL LTD. Reg Office: Urmi Estate, Tower A, 11th Floor, 95-Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W) Mumbai 400013 CIN: L18100MH1986PLC040911 CODE: 530331

	(Rs. In Lacs)								
			STAND	ALONE		CONSOLIDATED			
Sr.	Particulars	Qua	rter Ended		Year ended	G	Quarter End	ded	Year Ended
0	, 41 11341415	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited	30.06.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1.	Total Income From Operations ( Net )	1,484.32	1,735.77	1,702.97	6,363.02	2,597.21	2,721.34	2,400.55	9,788.18
2.	Net Profit / (Loss) for the period before tax after Extraordinary activities	17.63	116.83	204.68	739.24	222.86	352.42	271.35	1,285.73
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	20.58	118.30	165.27	584.76	178.79	298.86	212.77	1,023.56
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	22.19	118.09	163.79	580.81	180.40	298.65	211.29	1,019.61
5. 6.		330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48
7.	Earning per share (of Rs 10 each) (for continuing operations) (in Rs)		-		7,293.83		-		10,954.79
	Basic:	0.62	3.58	5.00	17.69	5.41	9.04	6.44	30.97
	Diluted:	0.62	3.58	5.00	17.69	5.41	9.04	6.44	30.9

Note: .The above is an extract of the detailed format of financial Results for the Quarter Ended on 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results for the Quarter Ended on 30th September 2024 along with Explanatory Notes is available on the stock Exchange website. (www.bseindia.com) and Company website (www.premcoglobal.com).The results have been subjected to a Limited Review tutory Auditors of the Company.

The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors have approved the results at their meeting held on 12th 3. The Board of Directors of the Company Approved Special Dividend of Rs. 39/- per share of Rs. 10 each (390%) for Financial Yea

By order of the board

Ashok B. Harjan Place: Mumbai Managing Director DIN - 00725890 Date: 12th November 2024

NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of HINDUSTAN ZINC LIMITED having its Registered Office at Yashad Bhawan, Udaipur, Rajasthan, 313004, registered in the name of the following shareholder/s have been lost by them. Name of Shareholders Folio No. Certificate Nos. Distincive Nos. MURLIDHAR ODHRANI 1487716546-1487721545 10000 M000089 PADMA ODHRANI

The Public are hereby cautioned against purchasing of dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the sai share certificate/s should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Selenium Tower B, Plot 31-32, Financia District, Nanakramguda, Serilingampally, Rangareddi,Hyderabad,Telangana,500032 TEL: 040 - 67161591 / 18003094001 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicat share certificate/s.

MURLIDHAR ODHRANI & PADMA ODHRANI

CLUB@ EMERALD

#### **EMERALD LEISURES LIMITED**

CIN:L74900MH1948PLC006791 Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071 Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in (Extract of Un-audited Financial Result for the Quarter ended 30th September 2024)

- 0									
SL		Q	uarter Ended		Half Yea	Year Ended			
No.	Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited		30.09.2023 Unaudited			
1	Total income from operations	310.21	364.35	321.12	674.56	725.87	1659.31		
2	Total Expenses	625.59	642.86	598.25	1268.45	1234.74	2632.47		
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-973.16		
4	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-973.16		
5	Net Profit/ (Loss) after Tax	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-973.16		
6	Total Comprehensive Income	-315.39	-278.51	-277.13	-593.89	-508.87	-969.99		
7	Equity Share Capital (F.V @5/-)	250.31	250.31	250.31	250.31	250.31	250.31		
8	Earning Per Share Basic	-6.30	-5.56	-5.54	-11.86	-10.16	-19.44		
	Diluted	-6.30	-5.56	-5.54	-11.86	-10.16	-19.44		

Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended September 30th , 2024 Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015.The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 13th November, 2024.

> For Emerald Leisures Limited Rajesh Loya Whole Time Directo

Rs. In Lakhs

Date: 13th November 2024

Place: Mumbai

#### **GENPHARMASEC LIMITED**

Address: Office No. 104 & 105 1st Floor Gundecha Industrial Premises Co-op Soc. Ltd. Akurli Road Kandivali East Mumbai MH 400101 IN CIN: L24231MH1992PLC323914 

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter & Half year ended 30th September 2024.

			Cor	nsolidated (A	Amount In La	akhs)		
S		Q	uarter ende	d	Six Mont	hs Ended	Year Ended	
No.	Particulars	30-06-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024	
			Un-Audited		Un-A	udited	Audited	
1	Total Income from Operations	678.04	576.25	801.09	1,254.14	1,408.68	3,106.16	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	50.47	51.11	4.54	101.44	11.00	25.06	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	50.47	51.11	4.54	101.44	11.00	25.06	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	70.37	33.00	0.79	103.22	3.41	(16.93)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	55.18	55.42	(2.66)	110.46	78.29	(89.97)	
6	Equity Share Capital	5,537.20	5,537.20	2,768.60	5,537.20	2,768.60	5,537.20	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.					•	902.35	
8	Earnings Per Share (for continuing and of	discontinued	operations)	-				
	1. Basic:	0.01	0.01	0.00	0.02	0.00	(0.00)	
	2. Diluted:	0.01	0.01	0.00	0.02	0.00	(0.00)	
Not	Notes:1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b)							
1	Total Income from Operations	662.77	588.08	801.09	1,250.85	1,408.68	3,112.33	
2	Net Profit / (Loss) for the period before tax	103.13	73.20	4.54	176.33	11.00	46.66	
-							4.62	

a) The above is an extract of the detailed format of Quterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.genpharmasec.com

For and on behalf of Genpharmasec Limite Sd Mr. Sohan Chaturvedi WTD & CFO DIN-09629728

OICICI Home Finance Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059, India

Branch Office: ICICI Home Finance Company Ltd. Office No.103/A, 1st floor, Parkh Commercial Center, Premium Park, Agashi road, Virar (West), Dist. Palghar-401303 Notice for sale of immovable assets through Private Treaty Notice for sale of immovable assets through Private Treaty

Sale Notice for Sale of Immovable Assets through Private Treaty under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Rules, 2002

ICICI Home Finance Company Limited (ICICI HFC) conducted several-Auctions for the sale of the mortgaged property mentioned below, however, all such e-Auctions failed. Now, an interested buyer has approached ICICI HFC with an offer to purchase the said property for an amount of Rs. 18,00,000/- Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below-described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of Private Treaty

as p	oer the brief particulars g	iven hereunder;							П
Sr. No.	Co Borrowers/ Guarantors/ Legal Heirs. Loan Account No.	Details of the Securedasset(s) with known encumbrances, if any	Amount Out- standing		Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction	One Day Before Auction Date	Sarfaesi Stage	
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)	(H)	(1)	П
1.	Shabana Ikrar Khan (Co-Borrower)	Flat No. 1206, 12th Floor, Wing B, Building No. 11, Hyde Park of the said complex, Vinay Unique Gardens situated at Suvey No. 93, Hissa No. 1 to 8, Survey No. 96, Hissa No. 1, 2, 7A, & B of Village Dongre, Scotts 2, Childred Desper, Book Mischall Most Child 202	Rs. 36,93, 635.52/- October 18, 2024	18,00, 000/-	November 19, 2024 11:00 AM 03:00 PM	29, 2024 02:00 PM	28, 2024 before	Physical Possession	

LHBOV00001301307 | Sector 2, Chikhal Dongre Road, Virar West - 401 303 | 18, 2024 | 000/- |

The online auction will be conducted on website (URL Link-https://assets.matexauctions.com) of our auction agency Matex Net Pvt Ltd. The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) RTGS/Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Home Finance Company Limited, Branch Office Address Mentioned on top of the articleon or before November 28, 2024 before 04:00 PM. The Prospective Bidder(s) must also submit a signed copy of the Registration Form & Bid Terms and Conditions form at ICICI Home Finance Company Limited, Branch Office Address mentioned on top of the articleon or before November 28, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit Demand Draft (DD) should be from a Nationalized/Scheduled Bank in favor of "ICICI Home Finance Company Ltd. - Auction" payable atthebranch office Address mentioned on top of the article.

The general public is requested to submit their bids higher than the amount being offered by the interested buyer mentioned above. It is hereby informed that in case no bids higher than the amount being offered by the aforementioned interested buyer is received by ICICI HFC, the mortgaged property shall be sold to the said interested buyer as per Rule 8(8) r/w Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the sale or submission of bids, kindly contact ICICI Home Finance Company Limited on 9920807300.

The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit https://www.lclcl.bfc.com

Date: November 14, 2024,

Authorized Officer, "ICICI Home Finance Company Limited".

Authorized Officer, "ICICI Home Finance Company Limited" CIN Number U65922MH1999PLC120106

## **GSL SECURITIES LIMITED**

CIN: L65990MH1994PLC077417
Regd. Office: 1/25 & 1/26, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No: 022-23516166 | Email: gslsecuritiesItd@gmail.com | Website: www.gslsecurities.com **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** 

FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER, 2024

ı				Quarter ended		Half yea	r ended	Year ended
		Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.03.2024 Audited
١	1	Total Income from Operations	0.00	0.00	8.25	0.00	14.41	18.71
-	2	Other Income	0.16	1.51	0.24	1.67	0.24	64.89
-	3	Net Profit / (Loss) for the period (before				~		
-		Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-4.58	-7.87	2.81	-12.45	0.06	55.21
-	4	Net Profit / (Loss) for the period before						
-		tax (after Exceptional and/or						
-	L	Extraordinary items)	-4.58	-7.87	2.81	-12.45	0.06	55.21
-	5	Net Profit / (Loss) for the period after						
-		tax (after Exceptional and/or	4.50	7.00	0.00	40.40	0.05	40.50
-	_	Extraordinary items)	-4.58	-7.88	2.80	-12.46	0.05	46.58
-	6	Total Comprehensive Income for the						
-		period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other						
-		Comprehensive Income (after tax)]	1.29	1.12	6.95	2.41	23.57	25.42
1	7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00	325.00
-	8	Reserves (excluding Revaluation Reserve as	020.00	020.00	020.00	020.00	025.00	020.00
-	ľ	shown in the Balance sheet of previous year)	246.18	244.89	241.92	246.18	241.92	243.77
-	9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	210.10	211.00	LINGL	210.10	LINDL	210.17
-		(for continuing and discontinued operations)						
-		(a) Basic	-0.14	-0.24	0.09	-0.38	0.00	1.43
-		(b) Diluted	-0.14	-0.24	0.09	-0.38	0.00	1.43

Place: Mumbai

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com

The above unaudited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 13th November, 2024. 2) No provision for Income Tax for the current period has been made as the same is not required.

Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation on Fixed Assets
 The Company operates in only one segment (i.e financial activities)

For GSL Securities Ltd 5) Figures for the previous period are regrouped / rearranged whereever necessary

S.K. Bagrodia **Managing Director** DIN:00246168

Sd/

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the general Public on behalf of my clients Mr. Laukik

Madhukar Korgaonkar and Mr. Khushal Madhukar Korgaonkar. My Clients represents that, their father Mr. Madhukar Krishna Korgaonkar was the owner of Flat No. 1, on Ground Floor, E Wing, in Building known as Shree Sadhana Co-operative Housing Society Limited, situated at Tejpal Scheme Main Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057 and more particularly described in the Schedule hereunder written and accordingly Shree Sadhana Co-operative Housing Society Limited admitted him member of the said society and issued him (1) 5 (Five) Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 57 and Member's Register Folio No.15 (New No.18) and having distinctive Numbers 281, 282, 283, 284 & 285, (2) 5 (Five) Shares of Rs. 50/ (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 58 and Member's Register Folio No.15 (New No.18) and having distinctive Numbers 286, 287, 288, 289 & 290, (3) 5 (Five) Shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 59 and Member's Registe Folio No. 59 (New No. 18) and having distinctive Numbers 291, 292, 293, 294 8 295, (4) 5 (Five) Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) amounting to Rs. 250/ (Rupees Two Hundred Fifty Only) bearing Share Certificate No. 60 and Member's Register Folio No.15 (New No.18) and having distinctive numbers 296, 297, 298, 299 & 300, (hereinafter referred to as the "Said Shares")
Further, their father Mr. Madhukar Krishna Korgaonkar died intestate on

27.07.2023 and their mother Mrs. Kamal Madhukar Korgaonkar predeceased intestate on 27.11.2016, leaving behind them my clients, Mr. Laukik Madhukar Korgaonkar and Mr. Khushal Madhukar Korgaonkar. as their only legal heirs pertaining to said Flat & Said Shares.

Any person / legal heirs having or claiming to have any right, title, interest to or

in hereunder mentioned property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc., should inform the undersigned at: Shop No.1/A, Valbhav Apartment, Near Anandrao Pawar School, Vazira Naka, Borivali (West), Mumbai - 400 091, within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/ her claim. If claim is not received within 14 days, my clients will conclude the same and claims or objections received thereafter will not be considered and they will initiate the appropriate process for transfer of membership with the said Society and they shall deal with the said flat as they deem fit and proper. SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED

All that Flat No. 1, on Ground Floor, "E" - Wing, in the Building known as "Shree Sadhana Co-operative Housing Society Limited", situated at Tejpal Scheme Main Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057, constructed on all that piece of land bearing C.T.S. No. 483, of Village Vile Parle (East), Taluka Andheri, District Mumbal Suburban.

Mr. Bharat A. Gurav (Advocate, High Court, Bombay)

RT HOUSING FINANCE (INDIA) LIMITED rmerly known as ART Affordable Housing Finance (India) Limited) mpura, New Delhi-110034

APPENDIX-IV (See rule 8(1))
POSSESSION NOTICE
(For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED [CINNO. U65999DL2013PLC255432] under the Securilization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice(s) on the date mentioned against each account calling upon the respective borrower's to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of receipt of the said notice(s).

er having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public

The borrower naving railed to repay me amount, notice is nereby given to the portowers, and me public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned against each account.

The borrower(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of ART Housing Finance (India). Limited for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Asset.

uie	Secureursset.		
S. No.	Loan agreement No. / Name of the Borrower/ Co-borrower/Guarantor	Deamand Notice Date & Amount	Description of the properties mortgaged
1.	LNKLN00118- 190006707 Bhanu Shankar	06.09.2024 For Rs.7,36,048/-	FLAT NO. 107 FIRST FLOOR C4-107 WING PROJECT "XRBIA VANGANI" SITUATED AT KHADYACHA PADA 10/1, 18/2, 19/3, 18/4, 19/1/B, 19/4,
	LALCHANDRA RAY, Rupali Rai & Samayraj Palbahadur Singh	Date of possession taken 11.11.2024	23/1, 23/2, 24/14, 23/4, 24/17 PHASE 2 24/1, 24/3, 24/4. 24/11, 24/12, 24/13, 25/3/B TALUKA KARJAT RAIGAD, MAHARASHTRA
2.	LNKLN02717- 180002797 DEVENDRA RAMANNA GAJAKOSH	06.09.2024 For Rs.4,15,179/-	FLAT NO. 207, SECOND FLOOR AREA ADMEASURING 457 SQ.FTS CARPET, IN BUILDING KNOWN AS "PRINCE COMPLEX", LYING AND SITUATED ON
	GAJAKUSH & SAVITRI DEVENDRA GAJAKOSH	Date of possession taken 12.11.2024	THE PIECE AND PARCEL OF PLOT OF LAND BEARING, SURVEY NO 28/6, VILLAGE-KON, TAL BHIWANDI, DIST THANE, MAHARASHTRA
3.	LNKLN02719 - 200006902 Jony Shiva Prasad	06.09.2024 For Rs.11,45,245/-	PROPERTY BEING ALL THAT PREMISES BEARING FLAT NO. 404, ADMEASUING 307.82 SQ. FEET (BUILT-UP AREA) i.e. 28,60 SQ.
	BHARTI & Radha	Date of possession taken 11.11.2024	METERS ON FOURTH FLOOR OF THE "B" WING OF THE BUILDING NO. 4 OF TYPE A1B, NAMED AS "AWADH APARTMENT" TAL AND DIST- PALGHAR MAHARASHTRA

Date: 11.11.2024 & 12.11.2024 **AUTHORISED OFFICER** Place: KALYAN (MAHARASHTRA) ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED CIN: L65100MH1985PLC205386

Regd. Off.: 22, 7TH Floor, Manek Mahal, Next to Hotel Ambassador, 90 Veer Nariman Road, Churchgate -400020 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	3 Months Ended in the PreviousYear	Year Ended
	30/09/2024	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
	(Unudited)	(Unudited)	(Unudited)	(Audited)
Total income from operations (Net)	0.36	1.84	62.30	96.52
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-8.25	-11.35	56.99	59.25
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-8.25	-11.35	56.99	59.25
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary & Exceptional items)	-6.18	-8.47	50.19	44.35
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after Tax and Other Comprehensive Income(after tax)	-11.09	-9.12	9.86	26.44
Equity Share Capital	456.50	456.50	369.00	446.50
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	2	-	679.05
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic :	-0.14	-0.19	1.36	1.20
Diluted:	-0.14	-0.19	1.36	1.10
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic :	-0.14	-0.19	1.36	1.10
Diluted :	-0.14	-0.19	1.36	1.10

Quater ended September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the said unaudited Financial Results are available on the Stock Exchange Websites. (www.bseindia.com) and Company website at www.fundvisercapital.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAF	RENDED ON :	30 TH SEPT	EMBER 2024	,						
Particulars	Quarter Ended	Half Year Ended	3 Months Ended in the PreviousYear	Year Ended						
	30/09/2024	30/09/2024	30/09/2023	31/03/2024						
	(Unudited)	(Unudited)	(Unudited)	(Audited)						
Total income from operations (Net)	4.29	8.71	-	-						
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-8.61	-12.54	-	-						
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-8.61	-12.54		-						
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary & Exceptional items)	-6.54	-9.66		-						
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after Tax and Other Comprehensive Income(after tax)	-11.44	-10.30	-	-						
Equity Share Capital	456.50	456.50	-	-						
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		_	-	-						
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)										
Basic :	-0.14	-0.21	>=	-						
Diluted:	-0.14	-0.21	-	-						
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)										
Basic :	-0.14	-0.21	-	-						
Diluted :	-0.14	-0.21		-						
the Quater and Half Year ended Septe	ember, 2024	filed with th	e Stock Exch	Notes:1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Quater and Half Year ended September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SERI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations						

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations 2015.The full format of the said unaudited Financial Results are available on the Stoc Exchange Websites. (www.bseindia.com) and Company website at www.fundvisercapital.ir

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED PREM KRISHAN JAIN Chairman & Wholeti (DIN: 09304822)

Date: 13.11.2024



आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पूर्वीची आर्ट अफोडेंबल होसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड) नंद. कार्या.: १०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉबर, नेताजी सुआव प्लेस, पितमपुग, नवी दिल्ली-११००३४. शाखा कार्यालय: ४५, उद्योग विहार फेच ४, गुरुगम, होरियाणा-१२२०१५.

**परिशिष्ट-४** (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

च्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑ सिक्चुरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आर्ट हीर्सिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (सीआयएन: यु६५९९९डीएल२०१३ पीएलसी२५५४३२) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्चुरिटी इंटरेस्ट (एमफोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहबाचिता कत्मा ९ ३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत प्रत्येक खात्यावारी समोरील तारखेला वितरीत केलेल्या मागणी सुचनेनुसार कर्जदार यांना सुदर सुचना प्राप्त तारखेयासून ६० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगण्यात आले होते. सुवनंतुसीर केवादा थाना संदर सूचना प्राप्त तारखनासूच २० एक्साच्या जात जना करण्यात साम्याव कार तर्वार कर्जादा यांनी वर नमूद केलेली रक्कम भाग्यामा असमये उद्गत असून कर्जदार वांनी कर्मसमान्य जनसे येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल्म १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनयमाच्य नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या प्रत्येक खात्यासमोरील तारखेला मालमत्तेचा ताव

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सद उमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आर्ट होसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे कर्ज करारावरील रक्क णि त्यावरील व्याज जमा करावी. कर्जवारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता मोडवन घेण्यासाठी उपलब्ध

अ. क्र.	कर्ज करार क्र./कर्जदार/सह- कर्जदार/जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक व रक्कम	तारण मालमत्तेचे तपशिल
8,	एलएनकेएलएन००११८- १९०००६७७७ भानू शंकर लालचंद्र राय, रूपाली राय आणि समयराज पालबहादूर सिंग	०६.०९.२०२४ करिता रू.७,३६,०४८/-	फ्लॅटक्र. १०७,पहिला मजला सी४-१०७ विंग प्रकल्प एक्झार्बिया वांगणी, खाड्याचा पाडा १०/१, १८/ २, १९/३, १८/४, १९/१/बी, १९/४, २३/१,
		ताबा घेतल्याची तारीख ११.११.२०२४	२३/२, २४/१४, २३/४, २४/१७फेज २ २४/१ , २४/३, २४/४. २४/११, २४/१२, २४/१३ २५/३/बी तालुका - कर्जत रायगड, महाराष्ट्र
?	एलएनकेएलएन०२७१७- १८०००२७९७ देवेंद्र रामन्ना गाजाकोश आणि	०६.०९.२०२४ करिता रू.४,१५,१७९/-	फ्लॅट क्र.२०७, दुसरा मजला मोजमाप क्षेत्र ४५८७ चौ.फुट कार्पेट क्षेत्र, ग्रिन्स कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारतीत, जमीन असलेल्या प्लॉटच्या भागव खंडावर सर्ल्डे क्र.२८/६, गाव - कोन, ता. भिवंडी, जि
	सावित्री देवेंद्र गाजाकोश	ताबा घेतल्याची तारीख १२.११.२०२४	ठाणे, महाराष्ट्र
ą	एलएनकेएलएन०२७१९- २००००६९०२ जॉनी शिवाप्रसाद भारती आणि	०६.०९.२०२४ करिता रू.११,४५,२४५/-	मालमत्ता असलेले प्रिमायसेस फ्लॅट क्र. ४०४ मोजमाप क्षेत्र ३०७.८२ चौ.फू. (बिल्ट-अप क्षेत्र म्हणजे २८,६० चौ. मीटर, चौथ्या मजल्यावर, बं विंग, इमारतक्र. ४, एएल बीटाईप, अवध अपार्टमें
	राधा	ताबा घेतल्याची तारीख ११.११.२०२४	नामित, ता.आणि जि. पालघर, महाराष्ट्र

# उबाठाचे उमेदवार अनंत नर यांच्याकडून गुंडगिरी महिलांचा विनयभंग खासदार रवींद्र वायकर यांचा गंभीर आरोप

खासदार रविंद्र वायकर यांनी आज केला.मातोशी क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उवाठा उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणुक आयोगाकडे केली.

रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उम असा गंभीर आरोप वायकर यांनी यार्वेळी केला

मुंबई, दि. १३ ः जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील उबाठा ेदबार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून गटाचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांची मतदार संघात अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले गुंडगिरी सुरू असून मंगळवारी रात्री ढोनशे कार्यकर्त्यांसह 📉 जात आहे असा आरोप वायकर यांनी केला.ते पुढेम्हणाले की दंगडफेक करून दंगल घडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना मंगळवारी रात्री अनंत नर याने दीडशे दोनशे कार्यकर्ते घेउञ्न आले आणि शिवीगाळ केली.त्यांच्या कार्यकर्त्यांने महिलांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलांचा व्हिडिओ काढणाऱ्यांनी त्या महिलांचे कपडे फाइन महिलांचा विनयभंग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तसेच मुलीचा विनयभंग केला

> क-१ ते सी ८ आणि क / सीएअ प्रपन्न क-१ (उमेदबाराने वृत्तपन्ने व दूरदर्शन यामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी)

हौजदारी प्रकरणांबाबतचे घोषणापत्र ाननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रीट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर ) या प्रकरण

श्री. संतोष नटराज जांगर

रुम नं .५, एकता चाळ, वी.एम. रोड, नेहरु नगर, जुदू, मुंबई-४०००५६, महाराष्ट्र. स्वतंत्र

विधानसभा सार्वित्रिक निवडणूक २०२४ निवडणुकीचे नाव मतदार संघाचे नाव ः १६५, अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ

मी, श्री संतोष नटराज जांगम वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे:-

atti oile.								
(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे								
अनुक्रमांक	न्यायालयाचे	प्रकरण क्रमांक व	प्रकरणांची	संबंधित अधिनियमाचे कलम				
	नाव	दिनांक	सद्दस्थिती	(अधिनियमांची कलमे) आणि अपराधाचे				
				(अपराधांचे) थोडक्यात वर्णन				
₹.	एम.एम कोर्ट	एफ .आय.आर.	बाकी	कलम ४४८,४२७,५०४,५०६,				
	(अंधेरी)	नं.००९४/२०२४		५०९ आणि३४				

(ब) फौजदारी अपराधांसाठी दोषसिध्द ठरविलेल्या प्रकरणाचा तपशील

अ.क्र न्यायालयाचे नाव व आदेशाचा अपराधाचे (अपराधांचे) वर्णन

शांचे) दिनांक	व ठोठावलेली शिक्षा	ठोठावलेली शिक्षा	
निरंक	निरंक	निरंक	١,

सही/-संतोष नटराज जांगम

### **RAJKAMAL SYNTHETICS LIMITED**

प्राधिकृत अधिकारी आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

CIN- L45100MH1981PLC024344 Registered Office Address :411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), Mumbai-400063 Phone No: 022-48255368,46056970; Email: rajkamalsynthetics@gmail.com STATEMENT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30th SEPTEMBER 2024 (Amount In Lakhs except EPS )

SL		Qı	uarter Endec	1	Half Yes	Half Year Ended		
No.	Particulars	30-Sep-24 Unaudited		30-Sep-23 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited	
1	Total Income from operations	23.77	54.53	7	78.30	18.89	39.61	
2	Net Profit/ (Loss) from ordinary activities (before Tax, Exceptional and/ or Extra-ordinary Items)	1.40	15.60	0.92	17	8.04	14.77	
3	Net Profit/ (Loss) from ordinary activities before Tax (after Exceptional and/ or Extra-ordinary Items)		15.60	0.92	17	8.04	14.77	
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax	-0.24	15.57	0.90	15.33	7.99	15.16	
5	Total Profit/Loss (After considering share of profit/ (loss) of associate	-0.24	15.57	0.90	15.33	7.99	15.16	
6	Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income for the period (after tax)]	0.01	15.33	0.82	15.34	7.81	15.26	
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	650	650	650	650	650	650	
8	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-623.22	-648.68	-648.68	-623.22	-648.68	-638.60	
9	Earnings per Equity Share*							
	-Basic (Rs.)	0.00	0.24	0.01	0.24	0.12	0.23	
	-Diluted (Rs.)	0.00	0.24	0.01	0.24	0.12	0.23	

Earnings per equity share for the quarter and half year ended are not annualized.

Ictes:

The above un-audited results for the quarter ended on September 30, 2024 were reviewed by the audit committee and approved by the board of directors in its meeting held on November 12, 2024 and Statutory Auditors of the Company had carried out limited Review of the same.

The above is an extract of detailed format of Unaudited financial Result for the quarter and half year ended September 30th 2024 prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated July 5,2016. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the website of the company www.rajkamalsynthetics.com and on the website of BE at www.bseindia.com. The figures for the quarter ended September 30, 2024 are the balancing figures between unaudited figures for the six months ended September 30, 2024 and unaudited figures for the quarter ended June 30, 2024.

The Company operates in Single Business Segment. therefore Segment reporting is not applicable to the Company. Business segment has been identified as separable primary segment taking into Account the organizational and internal reporting structure as well as evaluation of risk and return of this segment.

Previous year's figures are re-grouped, re-arranged, re-classified wherever necessary.

For and on behalf of the Board of FOR RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

माजारा कोगटा कायनान्शियल (इंडिया) लिमिटेड सीआय**एन क**ः यू६७१२०आरजे१९९६पीएलसी०११४०६ कॉपिरेट कार्यालयः एस-१ गोपाळवारी, अजोर पुलियाजवळ, मेट्टी पिलर कः १४३ समीर, जयपूर - ३०२००१, राजस्थान, मारत. व्रः-१९६१ ९४६ ६७६७०६७, **रॉचणिकृत कार्यालयः** कोगटा हाऊस, आझाद मोहल्ला, विजाईनगर - ३०५६२४, राजस्थान, भारत. ई-मेलः info@kogta.in | www.kogta.in

परिशिष्ट-४ (पहा नियम-८(१)) ताबा सूचना

न्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

निफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत कोगटा फायनान्शियल (इंडिया)

लेमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ महवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १२.०४.२०२४ रोजं वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जदार /जामिनदार /तारणकर्ता **श्री. महेंद्र दिलीप पिंजन. श्री. दिलीप** कुशाबा पिंबन यांचा मुलगा (अर्बदार), तिरुपती ब्रॉडबॅंड नेट प्रदाता मार्फत मालक श्री. महेंद्र

र्देलीप पिंजन, श्रीमती अपूर्वा संजय नारळकर, श्री. महेंद्र दिलीप पिंजन यांची पत्नी (सह-अर्जदार),

श्रीमती विमल दिलीप पिंजन उर्फ बाळू बाई, श्री. दिलीप कुशाबा पिंजन यांची पत्नी (सह-अर्जदार/

**तारणकर्ता) कर्ज खाते क्र.००००१०७४११** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आ

दि.२३.०७.२०२४ रोजी देय रक्कम र.२३,४९,२४५/- (रुपये तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे **पंचेचाळीस फक्त)** तसेच **पुढील व्याज आणि इतर कायदेशीर शुल्क** जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता व

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमद केलेल्या

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताः

, वहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोगटा फायनान्शियल

लिमिटेडच्या अधीन असेल, यांच्याकडे थकबाकी रक्कम **दि.२३.०७.२०२४ रोजी देय रक्कम** 

5.<mark>२३,४९,२४५/- (रुपये तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे पंचेचाळीस फक्त)</mark> आणि पूर्ण देव

गलमत्ता असलेले अ.क्र.१७५ चे सर्व भाग व खंड, हिस्सा क्रमांक - ३ बी, क्षेत्र ०० एच१.६६ आर

असलेले ०० एच१० आर मालमत्तेपैकी, २ रुपये आणि ८० पैसे साध्या टिन शेडसह पी.सी.एम.ओ

मालमत्ता क्र.१६/१/५५४ असलेले, क्षेत्रफळ ३७८ चौ. फीट ते आझाद नगर येथे वसलेले, चन्होली रोड.

गाव - चोविसावाडी, ता.ल. हवेली, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र आणि पी.सी.एम.ओ.च्या स्थानिक मर्यादेत आणि उप-निबंधक हवेली, पुणे यांचे कार्यक्षेत्रात श्रीमती विमल पिंजन उर्फ बाळू बाई, दिलीप पिंजन यांची पत्नी

ांच्या मालकीचे. खालीलप्रमाणे चतुसिमा: पूर्व - नितीन बंडू तापकीर यांच्या मालकीची मालमत्ता, पश्चिम

शिवाजी काशिनाथ तापकीर यांच्या मालकीची मालमत्ता, उत्तर - महादू दगडू तापकीर यांच्या मालकीची

त्र्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

गलमत्ता, दक्षिण - अरुण पोपट तापकीर यांच्या मालकीची मालमत्ता.

होईपर्यंत व्याज आणि त्यावरील खर्च जमा करावी.

दिनांक: १२-११-२४.

ठिकाण: चारोळी (आळंदी)

गलमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये **१२ नोव्हेंबर** २०२४ रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८)

Place: Mumbal Date: November 12, 2024 जेनफार्मासेक लिमिटेड

a फ्र.१०४ व १०५, १ला मजला, गुटेचा इंडस्ट्रीज ग्रिमायसेस को-ऑप. सो.लि., आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१. सीआयएन:एल२४२३१एमएच१९१२पीएलसी३२३११४, वेबसाईट:www.genpharmasec.com, इं-मेल:compliance@genpharmasec.com, (मो):८६५५५०२४२ ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्पाकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

जास्तीत जास्त

		एकमेव (रक्कम लाखात)					
		*	ांपलेली तिमाह	ही	संपलेली	सहामाही	संपलेले वर्ष
अ.	तपशील	₹0.0€.28	३०.०६.२४	30.09.23	30.09.28	30.09.23	38.03.88
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न	६७८.०४	५७६.२५	८०१.०९	१२५४.१४	१४०८.६८	३१०६.१६
۲.	कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंबा विशेष साधारण वावपूर्व#)	40.86	48.88	8.48	१०१.४४	११.००	२५.०६
n.	करपूर्व काळावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#)	40.86	<b>५</b> १.११	8.48	१०१.४४	११.00	२५.०६
8.	करानंतर कालावधीकरिता नित्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#)	<b>الج. 00</b>	\$\$.00	0.68	१०३.२२	३.४१	(१६.९३)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	५५.१८	५५.४२	(२.६६)	११०.४६	७८.२९	(८९.९७)
ξ.	समभाग भांडवल	५५३७.२०	५५३७.२०	२७६८.६०	५५३७.२०	२७६८.६०	५५३७.२०
<b>b</b> .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेवंद पत्रकात दिल्याग्रमाणे	-	_	-	-		९०२.३५
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	0.08	0.08	0.00	0.02	0.00	(0.00)
	२. सौमिकृत	0.08	০.০१	0.00	0.02	0.00	(0.00)
टीप	: १. स्टॅंडअलोन आर्थिक परिणामांबद्दल अतिरिक्त माहिः	ती नोंद. ४७(१	?)(অ)				
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६६२.७७	466.06	८०१.०९	१२५०.८५	१४०८.६८	3888.33
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१०३.१३	७३.२०	8.48	१७६.३३	११.00	४६.६६
n.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	99.66	4८.८७	0.69	१५८.६४	३.४१	४.६२

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण त्रैमासिक/वार्पिक वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्पिक वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.genpharmasec.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> जेनफार्मामेक लिमिटेड सही/

दिनांक: १२.११.२०२४

Ankur Almera Managing Director and CEO

श्री. सोहन चतुर्वेदं डब्ल्युटीडी आणि सीएफअ डीआयएन: ०९६ २९७२

# वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** २०५ए, हरी चेंबर्स, एस बी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूर**::६६१८४०१६/६६१८४०१७, ई-मेल: deepak.lahoti@wallfort.com, cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com

**२०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल** 

अ.	तपशील	1	संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वष	
क्र.		<b>३०.०</b> ९.२४ अलेखापरिक्षित	<b>३०.०६.२</b> ४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	<b>३०.०</b> ९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२१२७.०१	२६६०.२२	9489.08	8060.53	3302.00	4080.48
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	9 <b>६८६.९</b> ४	२५८६.९९	9243.22	<b>३८७३.९</b> ३	२७२६.२७	३६४२.४४
3.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9830.30	9 <b>९९</b> ६.७७	90 <b>९</b> ३.४ <b>९</b>	<b>३</b> ४२७. <b>१</b> ४	२४८२.३	<b>२९</b> ६१.१८
8.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))"	<b>१४०४.९</b> ६	9998.00	90८८.८३	3809.03	2800.88	२९५३.६७
4.	समभाग भांडवल	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२
Ę	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१७३४३.२६	94936.29	43864.42	40383.28	4३४६५.५२	93889.43
O.	उत्पन्न प्रतिभाग (रू. ५०/ - प्रत्येकी)			~ ~			
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
	मूळ	98.00	२०.६१	44.28	34.36	२५.६२	30.40
	सौमिकृत	98.00	२०.६१	99.28	34.36	२५.६२	30.40

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

सही/-अशोक भराडीया व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:००४०७८३०)

## PRITISH NANDY COMMUNICATIONS

दिनांक: १२.११.२०२४

प्राधिकृत अधिकारी.

कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400 021

						In ₹ lakh	
STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024							
		STANDALONE			CONSOLIDATED		
PARTICULARS	QUARTER ENDED H.		HALF YEAR ENDED	QUARTE	QUARTER ENDED		
	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	
Total income from operations	373.49	1,748.34	2,276.55	373.49	1,748.34	2,278.55	
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(67.02)	112.91	(31.74)	(67.29)	116.81	(30.57)	
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(67.02)	112.91	(31.74)	(67.29)	116.81	(30.57)	
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(55.32)	114.66	(19.28)	(54.71)	117.13	(17.23)	
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(56.52)	118.85	(21.68)	(55.91)	121.32	(19.63)	
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(0.38)*	0.79 *	(0.13)*	(0.38)*	0.81*	(0.12)*	
*Not annualised							

Notes:

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 12, 2024. • The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandycom.com) and on the website of BSE (http://www.besindia.com)

Kishor Palkar Chief Financial Officer Mumbai, November 12, 2024

Hemant Auti Company Secretary and Compliance Officer

Pallab Bhattacharva

Wholetime Director and CEO

क-१ ते सी ८ आणि क / सीएअ प्रपन्न क-१ (उमेदवाराने वृत्तपन्ने व दुरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

माननीय सर्वोच्च न्यायासवाने २०११ ची रीट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्सिक इंटरेस्ट फाउंग्रेशन आणि इतर विरुद्ध युनियन ऑफ इंग्रिया व इतर ) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिसेस्या न्यायनिर्णयानुसार

उमेदवाराचे नाव व पत्ता :- श्री. बाबण्णा रामू कुशाळकर ठम नं . डी १०१, प्रथमेश रेसीडेन्सी कॉ. हा. सौ. दादाभाई रोड, जवळ भवनस महाविद्यालय, अंधेरी (पश्चिम) मुंबई- ४०००५८

राजकिय पक्षाचे नाव उत्तर भारतीय विकास सेना : विधानसभा सार्वनिक निवडणूक २०२४ : १६५, अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ

मी, श्री बावण्णा रामू कुशाळकर यर नमूद केसेस्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्व चरित्राबद्दसचा पुढीस तपरीस जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे:-

<b>T</b>	) प्रसमित फीप	नदारी मकरण			
	अनुक्रमांक	न्यायालयाचे	प्रकरण क्रमांक व	प्रकरणांची	संबंधित आधिनियमाचे कलम
	***	नाव	दिनांक	सद्दस्थिती	(अधिनियमांची कलमे) आणि अपराधाचे
					(अपराधांचे) थोडक्यात वर्णन
	٧.	६६ एम.एम कोर्ट	सी.सी.	बाकी	कलम ४४८,४२७,५०४,५०६,
		(अंधेरी)	५७७/पी.एस/२०१०		५०९ आणि ३४

(ब) फौजदारी अपराधांसाठी दोषसिध्द ठरविलेल्या प्रकरणाचा तपशील

अ.क्र	न्यायालयाचे नाव व आदेशाचा	अपराधाचे (अपराधांचे) वर्णन	जास्तीत जास्त
	(आदेशांचे) दिनांक	व ठोठावलेली शिक्षा	ठोठावलेली शिक्षा
٤.	निरंक	निरंक	निरंक

सही/ -बाबण्णा राम् कुशाळकर

## पी.एच. कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५डी, काकड हाऊस, ५वा मजला, ए विंग, न्यु मरीन लाईन्स, लिबर्टी सिनेमा समोर, मुंबई-४०००२०. बूर.:०२२-२२०१९४७३ / फॅक्स:०२२-२२०१२१०५, ई-मेल:phcapitalltd@gmail.com सीआयएन:एल७४१४०एमएच१९७३पीएलसी०१६४३६

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

Ц.	(रु. ताखार						ग व्यातारक्त)
			संपलेली तिमाही		संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष
	तपशील	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३९.०३.२४ लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	3092.93	४७२९.९८	2200.68	99.5800	££48.63	9६98२.५8
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	9408.22	9६9.२४	9068.90	9886.00	9449.62	२७२४.४९
3	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	9920.48	929.89	८०९.५९	9286.88	9942.३६	2092.60
8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता						
	सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9926.48	929.89	८०९.५९	9286.88	9942.3६	२०१२.८७
4	भरणा केलेले समभाग भांडवल (रु. १०)	300.09	300.09	300.09	300.09	300.09	300.09
Ę	राखीव	-	-	-	-		8383.29
Ø	उत्पन्न प्रतिभाग (रू.१० प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						
	मूळ व सौमिकृत	36.45	8.04	२६.९९	४१.६३	3८.४१	६७.०९
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१० प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)						
	मूळ व सौमिकृत	36.45	8.04	२६.९९	४१.६३	<b>3</b> 2.89	ફ્ <b>૭</b> .୦ <b>९</b>
_							

 सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

२. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आले आहे आणि ५३ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.

> पी.एच. कॅपिटल लिमिटेडकरिता सही/ रिकीन पी. दलाल

DCB BANK

स.११.00 वा ते द्.१.00 वा

डीआयएन:०१७२३४४६

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.११.२०२४

**नोंदणीकृत कार्यालय:** डीसीबी बँक लि., ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.

रिटेल ॲसेट कलेक्शन विभाग : डीसीबी बँक लि., १ला मजला, हुमा मॉल, एल.बी.एस

मार्ग, कांजुर मार्ग (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८. ई-लिलाव विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार नियम ८(६) अंतर्गत)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदीसह वाचलेल्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) व नियम ९(१) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलाव

सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, डीसीबी बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे खाली नमूद मालमत्ता तारण ठेवण्यात आली आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने अ.क्र. १ ते ८ मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचा **चास्तविक ताबा** घेतला आहे. सरफायसी कायद्याच्या कलम १३ मधील उप-कलम ८ च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे, या कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धतींचा अवलंब करून विमोचनाचा अधिकार विक्रीसाठी निर्धित केलेल्या तारखेला संपुष्टात येईल. खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार थकबाकी आणि पुढील व्याज, शुल्क आणि किंमत इत्यादींच्या वसुलीसाठी खाली नमूद केलेल्या मालमत्ता निविदासह जाहिर ई-लिलाबाद्वारे विकली जाईल. डीसीबी बँक लि.ला माहिती किंवा अनोळखी असले तरी, सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्त्वावर विकली जाईल आणि खाली दिलेल्या अनुसूचीत नमुद केले आहे

अ. क्र.	कर्जदार आणि सहकर्जदाराचे नाव	मागणी सूचना स्क्कम (रू.)	आरक्षित मूल्य (रू.)	इस्ठे (रू.)	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	ताबाचा प्रकार			
१	श्री. राजेश पन्ना सिंग श्रीमती माया राजेश सिंग	९,४८,१३६.८४/	१५,00,000/-	१,५०,०००/ -	दि.३०.११.२०२४ रोजी स.११.०० वा ते दु.१.०० वा.	वास्तविक			
स्थ	स्थावर मालमत्तेचे वर्णन : पलॅट क्रमांक ३०२, तिसरा मजला, बी विंग, श्री आईजी कॉम्प्लेक्स, सर्व्हें नं.२९, हिसा नं.१, सागाव, चेरा नगर, नांदिवली पाडा,								

मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), ता.कल्याण, जि.ठाणे- ४२१ २०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

?	श्री. मुथु पेरुमल, सुश्री कस्तुरी पी आदिद्राविड, मे. मुथु किराणा आणि जनरल स्टोअर	६१,०८,४१२.४३/ -	¥0,00,000/ -	¥,00,000/ -	दि.३०.११.२०२४ रोजी स.११.०० वा ते दु.१.०० वा.	वास्तविक	
жэп	रात्र मालमलेने त्यानि पलॅंट नंद्य−४०२ ४था प्रजला ए विंग ह्यागत क्यांक्र सी२ प्रनवेलका प्रीम्म अंद्यानाथ पश्चिम-४२१८०१ रोशील सर्व भाग व खंड						

हाजरा खातून मुश्ताक अहमद शेख दि.३०.११.२०२४ रोजी १७,७९,६८४.००/ १२,००,०००/- १,२०,०००/

स्<del>थावर मालमत्तेचे वर्णन : फ्ल</del>ॅट बेअरिंग क्र.३०२, ए-विंग, तिसरा मजला, इमारत क्र.२, टाईप-ए, अर्थ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, सर्वे/गट क्र.७४. हिस्सा क्र.०९, गाव – टेंभोडे, चाफेकर कॉलेज समोर, पालघर-पश्चिम, तालुका आणि जिल्हा-पालघर-४०१४०४ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता दि.३०.११.२०२४ रोजी श्री. शिवशंकर बी. मौर्या स्<del>थावर मालमत्तेचे वर्णन</del> : फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, बिल्ङिंग नं.अ–६, साई देव पार्क, पूर्णा, ता.–भिवंडी, जि.–ठाणे–४२१ ३०२. येथील सर्व भाग दि.३०.११.२०२४ रोजी १४,२२,९२४.५४/ १८,००,०००/- १,८०,०००/ श्रीमती रश्मिता एस. महाराणा

स्थावर मालमत्तेचे वर्णन : पल्ट क्र. २०१, दूसरा मजला, विधजीत ड्रेलिंग्ज, भूखंड क्रमाक-०४, बी - केबिन रोड, मोरिवली, अंबरनाथ (पूर्व), ठाणे ह्र ४२१३०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) सौ.दिलताजबेगम मूसा शेख दि.३०.११.२०२४ रोजी 30,96,986/-80,00,000/-8,00,000 श्री. खालिद मूसा शेख स.११.०० वा ते दु.१.०० वा.

स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॉट क्र.७०४, ७वा मजला, ओम शिव पार्वती सहकारी गृहनिर्माण संस्था लि., सब्हे क्रमांक ११ च्या भूखंडावर उभे असलेले, हिसा क्र.५, सिटी सर्व्हे क्र. १०४६ ते १०५६, कळवा हायस्कूल समोर, बेलापूर रोड, कळवा (पश्चिम), जि. ठाणे–४०० ६०५ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत

_	હ		२२,७०,९५३.००/	१७,00,000/-	१,७०,०००/	दि.१९.१२.२०२४ रोजी	वास्तविक
	ᆫ	रुक्सार मोहम्मद सलीम शेख	-		-	स.११.०० वा ते दु.१.०० वा.	
"	स्थ	ा <mark>वर मालमत्तेचे वर्णन</mark> : फ्लॅट क्रमांक २८	). तिसरा मजला, क्षेत्रप	कळ ३८० चौ. फट.	बिल्ट अप. अज	र्जुन अपार्टमेंट मध्ये, गोल्डन को.ऑप.हौ.सो.	लि.म्हणन जात
क						जटेमानिवली, तालुका ह्न कल्याण, जिल्हा ह	
						ग उप नोंदणी जिल्हा कल्याण अंतर्गत. सद	
		एतीत आहे त्या इमारतीत तळ + ३ वरचे					र राष्ट्रानम न्या

۷	त्रा.निलश अरावद मित्रा सौ. छाया मिश्रा	<b>३७,४७,९३</b> २/-	30,00,000/-	₹,00,000/ -	दि.१९.१२.२०२४ राजा स.११.०० वा ते दु.१.०० वा.	वास्तविक
	थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.१०३, प्रे पो इ.४२१३०१ रोशील सर्व भूगा व खंड (		ा, कृष्णा व्हिला, क	चनगाव, शंखेध	र रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पूर्व) तालुका-व	फ्रत्याण, जिल्हा

अ.क्र. १ ते ६ करिता इस्ठे सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.२९.११.२०२४ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी आणि अ.क्र. ०७ ०८ करिता इरठे सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.१८.१२.२०२४ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी सहभागाच्या विनंती पत्रासह केवायसी, पॅन कार्ड, इरठेचा पुरावा purander.hegde@dcbbank.com या ईमेल आयडीवर पाठवावे. इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी लाभार्थी डीसीबी बँक लिमिटेड येथे डीडी/ एनईएफटी / आरटीजीएस द्वारे इस्ठे रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

**निरीक्षणाची तारीख आणि वेळ:** १६/११/२०२४ ते २८/११/२०२४; सकाळी ११:०० ते ०४:०० दरम्यान, श्री. पुसंदर हेगडे – ८४२२९८२८६८ यांच्याशी संपर्क साधा.

-लिलावाच्या अटी आणि नियम

१) लिलाव विक्री ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह वरील तक्त्यात नमूद् केलेल्या तारखेला https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइट्कारे ऑनलाइन ई–लिलाव मार्फत करण्यात येणार आहे. बोलीदारांनी त्यांची बोली जमा करण्यापूर्वी आणि ई–लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटवर जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

२) लिलाव सेवा प्रदात्याकडून (मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टाइगर) अहमदाबाद (दूरध्वनी: ०७९-६१२००५८६/५९२) इच्छुक बोलीदारांनी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड अगोदर प्राप्त करणे आवश्यक आहे, जे ई-बोलीकरिता अनिवार्य आहे, कृपया लक्षात घ्या की, संभाव्य बोलीदार केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात.

वेबसाइटवर प्रस्ताव/निविदा दस्तऐवजासह उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करून लिलाव प्रक्रियेत ऑनलाइन ई-लिलाव सहभाग

बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि नियम वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. https:// www.dcbbank.com/cms/showpage/page/customer-corner या लिंकचा संदर्भ घ्या आणि अधिक तपशीलांसाठी थेट श्री. पुरंदर हेगडे - ८४२२९८२८६८ वर यांना संपर्क साधावा.

प्राधिकत अधिकारी दिनांक: १४.११.२०२४ ठिकाण: मुंबई / पालघर / ठाणे / रायगड डीसीबी बँक लिमिटेड सद्र नोटिसीमध्ये नमूद् केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

